

Vol II Issue V Nov 2012

Impact Factor : 0.1870

ISSN No :2231-5063

## Monthly Multidiciplinary Research Journal

# *Golden Research Thoughts*

Chief Editor  
Dr.Tukaram Narayan Shinde

Publisher  
Mrs.Laxmi Ashok Yakkaldevi

Associate Editor  
Dr.Rajani Dalvi

Honorary  
Mr.Ashok Yakkaldevi

## **IMPACT FACTOR : 0.2105**

### **Welcome to ISRJ**

**RNI MAHMUL/2011/38595**

**ISSN No.2230-7850**

Indian Streams Research Journal is a multidisciplinary research journal, published monthly in English, Hindi & Marathi Language. All research papers submitted to the journal will be double - blind peer reviewed referred by members of the editorial Board readers will include investigator in universities, research institutes government and industry with research interest in the general subjects.

### **International Advisory Board**

Flávio de São Pedro Filho  
Federal University of Rondonia, Brazil

Mohammad Hailat  
Dept. of Mathematical Sciences,  
University of South Carolina Aiken, Aiken SC  
29801

Hasan Baktir  
English Language and Literature  
Department, Kayseri

Kamani Perera  
Regional Centre For Strategic Studies, Sri Lanka

Abdullah Sabbagh  
Engineering Studies, Sydney

Ghayoor Abbas Chotana  
Department of Chemistry, Lahore  
University of Management Sciences [ PK ]

Janaki Sinnasamy  
Librarian, University of Malaya [ Malaysia ]

Catalina Neculai  
University of Coventry, UK

Anna Maria Constantinovici  
AL. I. Cuza University, Romania

Romona Mihaila  
Spiru Haret University, Romania

Ecaterina Patrascu  
Spiru Haret University, Bucharest

Horia Patrascu  
Spiru Haret University, Bucharest,  
Romania

Delia Serbescu  
Spiru Haret University, Bucharest,  
Romania

Loredana Bosca  
Spiru Haret University, Romania

Ilie Pintea,  
Spiru Haret University, Romania

Anurag Misra  
DBS College, Kanpur

Fabricio Moraes de Almeida  
Federal University of Rondonia, Brazil

Xiaohua Yang  
PhD, USA  
Nawab Ali Khan  
College of Business Administration

Titus Pop

George - Calin SERITAN  
Postdoctoral Researcher

### **Editorial Board**

Pratap Vyamktrao Naikwade  
ASP College Devruk, Ratnagiri, MS India  
Ex - VC. Solapur University, Solapur

Rajendra Shendge  
Director, B.C.U.D. Solapur University,  
Solapur

R. R. Patil  
Head Geology Department Solapur  
University, Solapur

N.S. Dhaygude  
Ex. Prin. Dayanand College, Solapur

R. R. Yalikar  
Director Management Institute, Solapur

Rama Bhosale  
Prin. and Jt. Director Higher Education,  
Panvel

Narendra Kadu  
Jt. Director Higher Education, Pune

Umesh Rajderkar  
Head Humanities & Social Science  
YCMOU, Nashik

Salve R. N.  
Department of Sociology, Shivaji  
University, Kolhapur

K. M. Bhandarkar  
Praful Patel College of Education, Gondia

S. R. Pandya  
Head Education Dept. Mumbai University,  
Mumbai

Govind P. Shinde  
Bharati Vidyapeeth School of Distance  
Education Center, Navi Mumbai

G. P. Patankar  
S. D. M. Degree College, Honavar, Karnataka

Alka Darshan Shrivastava  
Shaskiya Snatkottar Mahavidyalaya, Dhar

Chakane Sanjay Dnyaneshwar  
Arts, Science & Commerce College,  
Indapur, Pune

Maj. S. Bakhtiar Choudhary  
Director, Hyderabad AP India.

Rahul Shriram Sudke  
Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore

Awadhesh Kumar Shirotriya  
Secretary, Play India Play (Trust), Meerut

S. Parvathi Devi  
Ph.D.-University of Allahabad

S.KANNAN  
Ph.D., Annamalai University, TN

Satish Kumar Kalhotra

**Address:-Ashok Yakkaldevi 258/34, Raviwar Peth, Solapur - 413 005 Maharashtra, India  
Cell : 9595 359 435, Ph No: 02172372010 Email: ayisrj@yahoo.in Website: www.isrj.net**

**ORIGINAL ARTICLE**

**GRT**



**गोंदिया जिल्हयातील सालेकसा तालुक्यात वनांपासून  
मिळणारे आर्थिक उत्पादन: एक भौगोलिक अभ्यास**

देवेंद्र के. विसेन

भूगोल विभागप्रमुख,  
मनोहरभाई पटेल महाविद्यालय, देवरी, जिल्हा गोंदिया

**सारांश :**

विदर्भाच्या पूर्व टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्हयात व जिल्हयाच्या पूर्व टोकावर असलेला सालेकसा तालुका वनसंपदेने नटलेला आहे. तालुक्यात कृषी भूमी 38.36 टक्के आहे. या ठिकाणी विविध प्रकारची पिके धेतली जातात. तसेच वनांतर्गत भूमी 33.78 टक्के आहे.

सालेकसा तालुक्यात राखीव जंगल व संरक्षीत जंगलामुळे शासनाला मोठया प्रमाणात उत्पादन मिळतो. यामुळे येथील लोकांना सुद्धा स्थायोजनाचारा संधी उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे झुडपी जंगल व पडीत जमिनीचे सुद्धा प्रमाण या ठिकाणी आढळते. यावर आधारीत पशुपालन व दुर्घव्यवसाय केला जातो.

त्याचप्रमाणे ऋतू नुसार विविध वनस्पतीपासून उत्पादन मिळत असते. जसे— लाख, मध, मोहफुल, तेंदूपत्ता, डिंक, चारविया, परसविया इत्यादि. या वनस्पतीजन्य वस्तुचे मोठ्याप्रमाणात उत्पादन होत असते. तसेच ओषधी वनस्पती सुद्धाया तालुक्यातील वनात मिळत असते. हा तालुका वनसंपदेमुळे सुजलाम-सुफलाम झाला आहे. परंतु दिवसेंदिवस जंगलाचे प्रमाण कमी होत आहे असे होत राहीले तर पर्यावरण समस्या निर्माण होईल म्हणून शासनाने या कडे लक्ष देणेकाळाची गरज आहे.

**प्रस्तावना :**


वन हे पर्यावरणातील एक महत्त्वाचे धटक आहे. अगदी प्राचीन काळापासून वन, वनस्पती व वन्यप्राणी यांचा मानवी जीवनात अर्यांत महत्त्वाचे स्थान आहे. आदी मानवापासून तर आजच्या आधुनिक मानवापर्यंत सर्वच वन्य साधनसंपत्तीचा उपभोग घेत आहेत. इ.स.पूर्व लाखो वर्षांपासून वन हे उत्पादक व संरक्षक अशी भूमिका पार पाडत आले आहेत. इमारती व इंधनासाठी लाकूड, इतर वस्तू व पदार्थ, पशुसाठी चारा हे त्यांचे उत्पादक कार्य व जमिनीची धूप, पूरावर नियंत्रण, जमिनीवरून वाहणारे पाणी मुरण्यास मदत करतात. तसेच पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात इत्यादि संरक्षक कार्य वने पार पाडतात.

प्राचीन काळी वनांनी जमिनीचा बराचसा भाग व्यापलेला होता. युनेस्को [UNESCO] च्या अन्वर कृषी संगठणेच्या वनस्पती विभागाने प्रसिद्ध क्लेल्या आकडेवारीनुसार पृथीचा 29 टक्के भूमाग अरण्यांनी व्यापलेला आहे. द.अमेरिका व द.आफिका खंड 44 टक्के, रशिया व उ.अमेरिका खंड 36 टक्के, आशिया खंड 14 टक्के व युरोप खड्गात केवळ 04 टक्के जंगल क्षेत्र आहे.

भारताच्या एकून क्षेत्रफळाच्या सुमारे 23 टक्के क्षेत्र जंगलांनी व्यापलेला आहे. तर महाराष्ट्रात 21 टक्के भूमी जंगल व्याप्त आहे. तर सालेकसा तालुक्यात एकून भूमागाच्या 34 टक्के क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे.

**अभ्यास क्षेत्र:**

सालेकसा तालुका हा महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्हयाच्या पूर्वेकडे वसलेला आहे. हा तालुका मध्यप्रदेश व छत्तीसगढ या दोन राज्यांच्या सीमा रेखांना स्पर्श करते. या तालुक्याच्या पूर्वेस राजनांदगाव जिल्हा छ.ग., पश्चिमेस आमगाव तालुका, उत्तरेस बालाधाट जिल्हा म.प्र. व दक्षिणेस राजनांदगाव जिल्हा वसलेला आहे.



चददेश:

1. स्थानिक वनक्षेत्राचे अध्ययन करणे
2. वन उत्पादनाचे अध्ययन करणे
3. वनांचे उत्पादक व संरक्षणात्मक कार्य स्पष्ट करणे

अध्यास पद्धती:

प्रस्तुत शोध निबंधात दुर्घट रवरुपाच्या माहितीचा वापर केलेला आहे. यात पंचायत समिती, तहसिल कार्यालय, वन विभाग, भूमी अभिलेख, कृषी कार्यालयातून सांखिकीय आकड्यांचे वर्गीकरण व विश्लेषण करण्यात आले आहे.


## सालेकसा तालुक्यातील भूमी उपयोग:

मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. तो ज्या भूमीवर राहातो त्या भूमीच्या गुणधर्मानुसार तिचा उपयोग करून घेतो. जमीन बंजर असेल तर इमारतीसाठी, सुपिक असेल तर शेतीसाठी, खनीजयुक्त असेल तर खाणकाम व्यवसायासाठी, कुरणांचा प्रदेश असेल तर पशुपालनासाठी भूमीचा उपयोग केला जातो.

## तक्ता क.-1

## सालेकसा तालुक्यातील जमिनीचे विवरण

अनु. क	जमिनीचे विवरण	क्षेत्रफळ हे. आर	टक्केवारी
1	कृषी भूमी	17125.45	38.36
2	वन भूमी	15080.88	33.78
3	पडीत भूमी	2471.19	5.53
4	निवासी भूमी	9968.03	22.33
	एकून	<b>44645.55</b>	<b>100</b>



स्त्रोत— ग्राम आदर्श तक्ता सालेकसा 2010

वरील तक्त्यावरून या तालुक्यात भूमीचे असमान वितरण आहे असे स्पष्ट होते. या ठिकाणी स्थानिक लोकांच्या उपजिविकेचे साधन कृषी असल्यामुळे कृषी भूमीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या खालोखाल या ठिकाणी वनांतर्गत क्षेत्र व्याप्त आहे. या क्षेत्रात धनदाट अरण्य असून या अरण्यातून विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे वनांवर आधारीत कार्य सुद्धा या तालुक्यातील कित्तेकांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहे, असे दिसून येते.


## सालेकसा तालुक्यातील वनांतर्गत क्षेत्राचे वर्गीकरण

या तालुक्यात 2009–2010 च्या आकडेवारीनुसार 15080.88 हेक्टर क्षेत्र वनांनी व्यापले आहे. या वनांमध्ये फळे, फुले, लाख, डिंक, मध, लाकड, औशणी वनस्पती इत्यादि मिळतात. वन साधनसम्पत्ती मुळे हा तालुका सुजलाम –सुफलाम झालेला आहे. वनांतर्गत क्षेत्रात राखीव जंगल [RF], संरक्षीत जंगल [PF], आणि झुडपी जंगल अशा तीन भागात विभागणी केलेली आहे. या अंतर्गत त्याची विभागणी खालील प्रमाणे आहे.

## तक्ता क.- 2

## वनांची विभागणी – 2010

अनु. क	वनांचे प्रकार	क्षेत्र: हे. आर	टक्केवारी
1	राखीव जंगल	5484.78	36.56
2	संरक्षीत जंगल	4810.49	32.07
3	झुडपी जंगल	4705.31	31.37
	एकून	<b>15000.58</b>	<b>100.00</b>



#### स्त्रोत:- वनविभाग सालेकसा

वन हे नियमीत मिळणारे या उत्पन्नाचे साधन आहे. वनांवर मिळणा—या उत्पन्नावर आर्थिक व सामाजिक विकास अवलंबून असते. सालेकसा तालुक्यातील लोकांचे उत्पन्नाचे वन हे महत्त्वाचे साधन आहे.

जे जंगल मानवासाठी व जनावरांसाठी काही प्रमाणात खुले असतात त्यांना साखीव जंगल असे म्हणतात. राखीव जंगल हे जनावरांच्या कुरणासाठी, मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, इमारती लाकडांसाठी, औषधी वनस्पतीसाठी उपयोगी असते. जनावरांना जंगलात चराईच्या मोबदल्यात जनावरमालक प्रती प्राणी मोबदला वनविभागाला देत असते. या तालुक्यात सर्वात जास्त राखीव जंगलांचे प्रमाण असून ते 36.56: आहे. या जंगलातून गवत, औषधी वनस्पती, इमारती लाकड, जलावू लाकड इत्यादि, उत्पादन घेतले जाते.

ज्या जंगलामध्ये मानव व पशु यांना कोणत्याही प्रकारचा प्रवेश नसतो, अशा जंगलाना संरक्षीत जंगल म्हणतात. या जंगलांना अपाय करणा—या धटकापासून उदा. किटक, प्राणी, मानव व आग यापासून रक्षण केले जाते. गुरांना या जंगलामध्ये चारण्यास मनाई असते. मानव सुद्धा आपल्या गरजा या वनापासून पूर्ण करू शकत नाही. या भागावर वनविभागाचे पूर्ण नियंत्रण असते. या जंगलामध्ये हिस्त्र प्राण्यांचे वास्तव्य असते.

ज्या जंगलामध्ये खुरुट्या वनस्पती अधिक प्रमाणात असतात अशा जंगलाना झुडपी जंगल म्हणतात. या जंगलामध्ये खुरुटे गवत, काटेरी झुडपी, वेली यांचे प्रमाण जात असते. हे जंगल राखीव व संरक्षीत जंगलप्रमाणे धनदाट नसते. यातील वृक्ष हे विरळ स्वरूपात आढळतीत. या जंगलामध्ये पशु व मानव यांच्यावर बंदी नसते. या तालुक्यामध्ये एकून वनस्पतीपैकी 31.20 टक्के क्षेत्र झुडपी जंगलांनी व्यापलेले आहे. या जंगलामध्ये काटेरी झुडपे, बोर, गवत तसेच साग, बिजा, आवळा, हिरडा, शतावरी ह्या वनस्पती विरळ स्वरूपात आढळतात.

#### सालेकसा तालुक्यातील वन उत्पादन

या तालुक्यामध्ये एकून भूभागापैकी 33.78 टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे. जरी कृषी खालीलजमिनीचे प्रमाण यापेक्षा जास्त असले तरी जास्तीत जास्त लोकसंख्या ही वनांवरच आश्रित आहे. तसेच वनजऱ्यवस्तूपासून उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणात मिळते. या वनातून लाख, डिंक, इमारती लाकड, जलावू लाकड, वनौषधी मध्ये इत्यादिंचे उत्पादन घेतले जाते. या जंगलात सागवान, बांबू येन, आंजन, बिजा, निंब, जांभूळ, तिवस, धावडा, गराडी, साजा इत्यादि इमारती व लाख, मोह, डिंक, आवळा, बेहळा, हिरडा, शतावरी, भरम्याताळ, इत्यादि औषधी आणि पळस, मोह, धावडा, पिंपळ, चार, मोवई, इत्यादि जलावू वनस्पती यांची पारंपारिक शेतीची औजारे, तसेच इतरही वस्तुंच्या उपयोगासाठी या जंगलातील लाकड वापरले जाते. या तालुक्यात विशेषत: पानझडी वृक्ष आहेत. ते आर्थिक दर्घीने खूप महत्त्वाचे आहेत.

#### ऋतुमानानुसार वन उत्पादन

या वनांमध्ये प्रत्येक ऋतुत वेगवेगळ्या प्रकारचे वन उत्पादन मिळत असते. वनस्पतीच्या वाढीवर व विकासावर हवामानाचा फर भोठा प्रभाव पडत असतो. त्या अनुसंगाने फूले, फळे, येण्यासाठी व परिपक्व होण्यासाठी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा ह्या ऋतुचा प्रभाव पडताना दिसून येतो. जसे शतावरी, केवळां, भुईलिंब ह्या वेलीय वनस्पतीची वाढ पावसाळा ऋतुमध्ये होत असते. तर मोहफूल, आवळा, बेहळा, हिरडा, आंबा, तेंदुपत्ता या वनस्पती पासून मिळणारे उत्पादन हे उन्हाळा या ऋतुमध्ये मिळते. तसेच काही वन उत्पादने ही वर्षभर मिळत असतात.

तक्ता क. 03

#### ऋतुनुसार वनस्पतीचे उत्पादन व उपयोग

अ.क्र.	वनस्पती	उपयोग	महिना
1	मोहफूल	गुरांसाठी, मदिरा, विकण्यासाठी	फेब्रुवारी व मार्च
2	आवळा	तेल, चुर्ण व इतर औषधी उपयोग	ऑक्टोबर ते डिसेंबर
3	बेहळा	चुर्ण	फेब्रुवारी ते एप्रील
4	हिरडा	चुर्ण	नोव्हेंबर डिसेंबर
5	आंबा	फळे, आर्थिक उपयोग	मार्च ते जुन
6	लाख	ओैष्ठा, रंग, बांगडया निर्मिती	जानेवारी ते मे
7	तेंदुपत्ता	बिडी उद्योग	एप्रील , मे
8	शतावरी	औषधी उपयोग	आक्टोबर, नोव्हेंबर
9	भुईलिंब	ताप व इतर औषधी उपयोग	जुन ते सप्टेंबर
10	भरम्याताळ	शक्तिवर्धक	जुन ते सप्टेंबर

या व्यावरिकत चाराच्या झाडापासून चारोडया मीळतात. पळसाच्या झाडाच्या बियापासून तेल काढले जाते. व ते साबून तयार करण्यासाठी वापरले जाते. त्याच्यप्रकारे जांभूळ, बेल, सदाफुली, धतुरा हया वनस्पतीचा उपयोग विविध कार्यासाठी केला जात असल्यामुळे स्थानिक लोकांना त्यापासून आर्थिक उत्पन्न मीळतांना दिवून येते.

#### तक्ता क. 04

#### वनस्पतीपासून मीळणारे आर्थिक उत्पादन [वर्ष 2009–2010]

उत्पादीत वनस्पती	उत्पादन [रुपयात]
लाख	15,20,000
मोहफुल	13,00,000
तेंदुपत्ता	60,00,000
इतर	90,000

#### स्त्रोत – वन विभाग, सालेकसा

वनांपासून मीळणा—या आर्थिक उत्पादनात सर्वात जास्त अर्थार्जन हे तेंदुपत्ता पासून मीळते. व ते वार्षिक साठ लक्ष रुपयांपेक्षा जास्त आहे. टेंबरुण हया झाडांची पाने गोळा करून हा व्यवसाय चालतो. या झाडाच्या वाढीसाठी संपूर्ण जिल्हयात अनुकूल हवामान उपलब्ध आहे. पानझडीनंतर एप्रील व महिन्यात या झाडाला कोवळी पालवी फुटूते. त्याची पाने तोडून त्याचे पुढे तयार केले जातात. त्या काळात या क्षेत्रात उच्छाळा ऋतु असल्यामुळे त्यांना वाळविले जाते. व संग्रहीत केले जाते. एप्रील व महिन्यात शेंतीची कामे नसतात म्हणून गावातील प्रचेक व्यक्ती लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत या कार्यात गुंतलेले दिसतात. या पानांचा उपयोग विडया तयार करण्यासाठी होतो. व त्यापासून फार मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मीळते.

याखालोखाल या वनातून लाखाचे उत्पादन मिळते. त्यापासून जवळपास पंधरा लक्ष रुपयांपेक्षा जास्त आर्थिक प्राप्ती झालेली दिसून येते. लाख मुख्यतः पळस या झाडापासून मीळते. लाखेचा उपयोग रंग तयार करण्यासाठी, बांगडया तयार करण्यासाठी तसेच औषधासाठी सुद्धा काही प्रमाणात केला जातो. लाखेला अशुद्ध खरुपातच विकले जाते. लाख सुद्धा करण्याचे कारखाने या ठिकाणी नाहीत. त्यामुळे ती ज्यास्थितीत आहे त्याच रिस्तीत त्याची विकी केली जाते.

यानंतर वनउत्पादनात मोहफुलपासून उत्पादन होताना दिसून येते. या पासून तेरा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन झालेले आहे. तरी मोहफुलांपासून आर्थिक प्राप्ती कमी प्रमाणात दिसत असली तरी स्थानिक लोकांसाठी तसेच शेतक—यांसाठी मोहफुल हे फार महत्त्वाचे उत्पादन आहे. या जंगलामध्ये तसेच शेतक—यांच्या शेतात मोह झाड फार मोठ्या प्रमाणात आहेत. हिवाळा ऋतु संपती आणि उच्छाळा ऋतुची चाहूल लागल्याबरोबर फेब्रुवारी व मार्च महिन्यात मोहफुल पडू लागतात. मोहफुलांच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी निरप्र आकाशाची आवश्यकता भासते. यांचा उपयोग मदिरा तयार करण्यासाठी, विक्रीन वाहेर च्या ठिकाणी पाठविले जाते. तसेच स्थानिक लोक त्याला वाळवून भाजून खाण्यासाठी सुद्धा वापरतात.

इतर उत्पादीत वनस्पतीमध्ये मुख्यतः चाराच्या झाडापासून चारविया, पळसाच्या झाडापासून पळसविया, करंजीच्या झाडापासून मीळणा—या विया यांचा उपयोग तेल काढण्यासाठी केला जातो. तसेच विचाचे सुद्धा उत्पादन काही प्रमाणात होते व या पासून कमी–जास्त प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळताना दिसून येते.

#### इमारती लाकूड

या तातुक्यात इमारती योग्य वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. यात सागवन, बांबू बिजा, येन, निंब, जांभूळ, तिवस, धावडा, हिवर, आंजन इत्यादि वनस्पतीचा उपयोग इमारतीसाठी केला जातो. उत्तम इमारती लाकूड देणारा सागवन हा या वनातील महत्त्वाचा वृक्ष आहे. या वृक्षाची लागवड वनविभागातपक्क करण्यात येते. सागवन, बिजा, निंब, तिवस इत्यादि लाकूड इमारती वरोवरच फर्निचर बनविण्यासाठी वापरतात. बांबू हे गवत वर्गीय वनस्पती इमारती व कागद उद्योगासाठी यांचा उपयोग होतो.

#### इमारती वनस्पतीचा उपयोग

अ. क्र	वनस्पती	उपयुक्तता
1	सागवन	इमारत, फर्निचर, जंहाजबोधानी
2	बांबू	इमारत, कागद व गृहउद्योग
3	येन	इमारत, फर्निचर
4	आंजन	इमारत, प्लायवूड, फर्निचर
5	बिजा	इमारत, फर्निचर
6	निंब	इमारत, फर्निचर, ओषधी
7	जांभूळ	इमारत, औषधी
8	तिवस	इमारत, फर्निचर
9	हिवर	इमारत, फर्निचर

तंकता क्र.:— 05

## इमारती वनस्पतीचे उत्पादन: वर्ष 2009–2010

अ.क्र.	वनस्पतीप्रकार	उत्पादन	उत्पादन शुल्क रुपयात
1	सागवन	250 ध. मी	40,00,000
2	बंबू	70,000 नग	22,32,000
3	जलावू	1400 बिट्टी	19,60,000
4	आळजात	150 ध.मी.	12,75,000

स्त्रोत :— वनविभाग, सालेकसा

इमारती लाकडाच्या उत्पादनात दिवसेंदिवस धट होतांना दिसत आहे. कारण शासनाद्वारे जंगलांचे संरक्षन करण्यासाठी व वन वाढविण्यासाठी नवीन—नवीन उपाययोजना आखतांना दिसून येतात. परंतु 2010 मध्ये 250 धन मीटर सागवन लाकडापासून उत्पादन करण्यात आलेले दिसते. व त्यापासून चांगी लक्षाच्या वर वार्षिक उत्पादन झालेलाहे. सागाचे लाकड 16,000/- रुपये प्रती धन मीटर किंमत आकाराली जाते. या लाकडाला मोठ्या शहरातील व्यापारी येवून लाकड आगारातून खरेदी करून नेतात. या प्रदेशात उत्तम प्रतीच्या सागाचे उत्पादन होते. या वनांसाठी आवश्यक असलेली भौगोलिक परिस्थिती सुद्धा या क्षेत्रात उपलब्ध आहे. या खालोखालबाबूचे महत्त्व आहे. बंबूचा उपयोग इमारतीसाठी आणि कागद कारखाण्यामध्ये कागद तयार करण्यासाठी केला जातो. तसेच विविध कार्यासाठी बाहेरून आलेले व्यापारी नेत असतात. त्याचप्रमाणे बाबूवर आधारीत स्थानिक लोक चट्या, टोपल्या, सोफा व इतर शोभेच्या वस्तू सुद्धा तयार करतात व त्याचा वर्षभर गृहउद्योग सुरु असतो. यापासून बावीस लक्ष रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पादन झालेले दिसून येते. प्रतीनगा बंबूची किंमत 31/- रु. आकारण्यात येते. त्याखालोखाल जलावू लाकडापासून उत्पादन होतांना दिसतो. जलावू लाकडाची मागणी ही स्थानिक तर आहेच त्यावरोबर मोठ्या शहरांमध्ये याची निर्यात केली जाते. यापासून वीस लक्ष रुपयांच्या जवळपास उत्पादन झालेले दिसून येते. वन खात्यामार्फत प्रती बिट्टी 1400/- किंमत आकारण्यात येते. त्याचप्रकार आडजात फाट्यापासून सुद्धा तेरालक्ष रुपयांपर्यंतार्थिक उत्पादन झालेलेदिसून येते. यांचा उपयोग इमारतीसाठी, शहरांमध्ये मंडप, सेंट्रिंग व इतर कार्यासाठी होते. प्रती धन मीटरला 8500/- रु एवढी किंमत यांची आकारण्यात येते व या वनांपासून मीलणा—या वस्तूपासून स्थानिक लोकांना रोजगार मिळत असतो.

## औषधी वनस्पती :—

या क्षेत्रातील वने ही मिश्र स्वरूपाची असल्यामुळे विविध प्रकारच्या वृक्षांच्या जाती आढळतात. त्यामध्ये काही औषधीयुक्त वनस्पतीचे प्रमाण सुद्धा फार जास्त प्रमाणात आहे. यात लाख, डिंक, आवळा, बेहळा, बाभूळ, शतावरी, केवकांदा, भस्म्याताळ, भूर्जनिंब, हिरडा इत्यादि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते.

## तंकता क्र. 06 :— औषधी वनस्पतीचे उत्पादन — वर्ष 2009–2010

अ.क्र.	औषधी वनस्पती	उत्पादन शुल्क रुपयात
1	डिंक	85000
2	हिरडा	30000
3	बेहळा	20000
4	आवळा	15000

स्त्रोत :— वनविभाग, सालेकसा

औषध ही मानवाची महत्त्वाची गरज आहे. मानवी जीवन निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा वापर आवश्यक आहे. हया तालुक्याच्या जंगलातून विविध औषधी वनस्पतीचे उत्पादन होतांना दिसून येते. त्यात हया तालुक्यात डिंकाचा वार्षिक उत्पादन हे 85,000/- रुपयापेक्षा जास्त दिसून येते. डिंकाचा उपयोग विविध औषधीसाठीच शक्तीवर्धक म्हणून केला जातो. झाडाचे उत्सर्जित पदार्थ म्हणजे डिंक होय. हे उन्हाळा व पावसाळा या ऋतुच्या मध्ये याचे उत्पादन मीळते. डिंक विशेषत: येन, धावळा, बाभूळ, माली या झाडापासून मिळते. डिंकाचा उपयोग गोंद तयार करण्यासाठी सुद्धा होतो. त्याखालोखाल हिरड्यापासून उत्पादन होते. त्याचे वार्षिक उत्पन्न 30,000/- रुपयापेक्षा जास्त आहे. हिरड्याच्या झाडापासून फळे मिळतात त्यापासून औषधी व चुर्पांची निर्मिती करण्यात येते. व ते खोकला व गळयाच्या संबंधीत आजाराव उपायकरक औषधी आहे. या तालुक्यातील वनांमध्ये बेहळा या झाडाचा फळाचा उपयोग सुद्धा औषधीसाठी केला जातो. त्याचे वार्षिक उत्पादन 20,000/- रुपयापेक्षा जास्त आहे. ही फळे फेब्रुवारी ते एप्रील या कालावधीत होतांना दिसतात. या क्षेत्रातील जंगलात आवळा हया वनस्पतीचे सुद्धा झाडे आहेत. व त्यापासून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत त्यांची फळे मीळतात. या फळांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतांना विवून येतो. आवळ्यापासून चुर्पा, शैम्पू, तेल, मुरब्बा इत्यादि विविध उपयोगी हा फळ आहे. अशाप्रकारे हया तालुक्यात विविध औषधी वनस्पती स्थानिक लोक गोळा करून बाजारपेठेत विक्री करतात व या टिकाणचा कच्चा माल हा औषधी निर्माण करणा—या कारखाण्यापर्यंत पोहचविला जातो.

**निष्कर्ष:**

सालेकसा तालुका वन संपदेमुळे सुजलाम—सुफलाम झाला आहे. या तालुक्यातील साठ टक्के लोक दुर्गम भागात वास्तव्य करतात. तीथर्पर्यंत शासनाच्या सोयी अजुनही पोहचलेल्या नाहीत. या भागातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती आहे. तरी स्थानिक लोक जंगलावर अवलंबून आहेत. वर्षभर ते जंगलातून विविध प्रकारचे उत्पन्न मिळवितात.

महाराष्ट्र शासनाला सर्वात जास्त पैसा वनउत्पादनातून प्राप्त होतो. महाराष्ट्रातला अंतिर्दुर्गम जिल्ह्यांपेकी गोंदिया जिल्हा एक आहे. यात सालेकसा तालुक्यातून वन उत्पादन मोठ्या प्रमाणात धेतले जाते. या तालुक्यातून सागवान, सिसम, बिजा, आंजन, येन या मौल्यवान उत्तम प्रतीच्या इमारती व फनिचर उपयोगी वनस्पतीचे उत्पादन धेतले जाते. हया ठिकाणी बांबूचे सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांबूच्या उत्पादनामुळे शासनाला फार मोठ्याप्रमाणात आर्थिक उत्पन्न होते. त्याच बरोबर गरीब व आर्थिक कमजोर बुरुड लोकांना रोजगार मीळत आहे. सुपडे, टोपल्या, हाथफऱ्ये, परडे, शोभेच्या वस्तू सोफा इत्यादि वस्तू बांबूपासून तयार केले जातात.

हा तालुका इतर तालुक्यांप्रमाणे विकसीत नसल्यामुळे या ठिकाणी गॅस व इतर इंधनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे जलावूलाकडांचा उपयोग केला जातो. वन उत्पादनातून फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असले तरी अवैध वृक्षतोड होत असल्यामुळे मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगल भागात वसलेल्या वसाहतीमुळे जंगल विरळ होत आहेत. त्यामुळे वन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

निरोगी शरिराला अत्यंत उपयोगी आवळा, बेहळ, हिरडा, लाख, शतावरी, या वन औषधी व सागवान, बिजा या इमारती वनस्पतीची लहान व कोयडी झाडे कापून त्यांचा जाळण्यासाठी उपयोग केला जातो. जेवढया प्रमाणात उत्पादन धेतले जाते तेवढयाच जबाबदारीने वन संवर्धनाची गरज आहे. मिळालेल्या आकडेवरीवरून तालुक्यातील वार्षिक वन उत्पादन किंमत वाढूनही कमी होत आहे. त्याला मुख्य कारण जनजागृतीचा अभाव आहे. त्यासाठी वनविभारफे वन संरक्षण व संवर्धनाची गरज आहे.

**संदर्भ सुची:**

01 ए.वी. सवदी, पी. एस.केळेकर	भूगोलाची मुलतत्वे ख्यंड दुसरा, सवदी ग्राफिज द मेगा सिरीज निराली प्रकाशन
02 कृषी विभाग, सालेकसा	भूमी उपयोग
03 डॉ. जयकुमार मगर	आर्थिक भूगोल
04 त. गे. विरडवडे	वन संरक्षक खंहाराष्ट्र राज्य, निर्देशक, वनरक्षक प्रशिक्षण विद्या शहापूर, ठाणे
05 तालुका कार्यालय, सालेकसा	ग्राम आदर्श तक्ता – 2010
06 दिनेश नेहाते	गोंदिया जिल्हा गौरव
0 प्रकाश सावंत	आर्थिक भूगोल, फलके प्रकाशन, कोल्हापूर
08 विठल धारपुरे	आर्थिक भूगोल, पिपळापुरे एण्ड कंपनी प्रशिक्षण, नागपूर
09 समीरकुमार बिश्वास	census of India 2001
10 सालेकसा रेंज ऑफिस, सालेकसा	बॅउन्डी ऑफ रातूंड सोट

# **Publish Research Article International Level Multidisciplinary Research Journal For All Subjects**

Dear Sir/Mam,

We invite unpublished research paper. Summary of Research Project, Theses, Books and Books Review of publication, you will be pleased to know that our journals are

## **Associated and Indexed, India**

- \* International Scientific Journal Consortium      Scientific
- \* OPEN J-GATE

## **Associated and Indexed, USA**

- EBSCO
- Index Copernicus
- Publication Index
- Academic Journal Database
- Contemporary Research Index
- Academic Paper Database
- Digital Journals Database
- Current Index to Scholarly Journals
- Elite Scientific Journal Archive
- Directory Of Academic Resources
- Scholar Journal Index
- Recent Science Index
- Scientific Resources Database

Golden Research Thoughts  
258/34 Raviwar Peth Solapur-413005, Maharashtra  
Contact-9595359435  
E-Mail-ayisrj@yahoo.in/ayisrj2011@gmail.com  
Website : [www.isrj.net](http://www.isrj.net)